

१. पुर्ण रूपदृष्टि बाजार

Date	Page No.
------	----------

बाजार म्हणजे काय?

ज्या ठिकाणी पस्तुची अरेदी विक्री केली जाते त्यास बाजार असे म्हणतात.

वाजारपेठ म्हणजे शहरातील अशी जागा होय की जिचे वस्तु आणि सेवांची विक्री केली जाते.

एथाद्या वस्तुची देवानदेवान करणारा व्यन्तीसमुद्र म्हणजे बाजार ह्येय.

* स्पष्टेनुसार बाजारपेठाचे प्रकार

- 1) पुर्ण रूपदृष्टि बाजार
- 2) मंत्रदारी बाजार
- 3) मंत्रदारीयुज्ज्वल बाजार
- 4) अल्पधिकार बाजार
- 5) द्वाधिकार बाजार

प्रस्तावना

या बाजारपेठेमध्ये घासक व विक्रेत्यांचे संख्या अंसरव्य असते. या बाजारपेठेनील वस्तु ह्या एकसाररव्या आणि एकजिनसी असतात. या एकजिनसी वस्तुची किंमत ही मागणी व पुरख्यावरून ठरते. एक विक्रेता किंवा एक घासक वस्तुच्या किंमतीवर प्रभाव पाडु शकत नाही. उदा. जसे सागरात एक थेंब पाणी ओतले तर सागराचा महासागर ठेत नाही. किंवा एक थेंब पाणी काढले तर सागराची नदी बनत नाही.

(1) (2)

* पुणि स्पष्टीची व्याख्या ०-

* प्रा. फग्नुसिन ०- पुणि स्पष्टीच्या बाजारात ग्राहक व विक्रेत्यांची संख्या मोठी असते. व्यांत्यामध्ये आपआपात श्यांदी निसर्ग होत नाही.

पुणि स्पष्टी म्हणजे उसा बाजार की पुणि स्पष्टीच्या वैशिष्ट्यावर कार्य करतो.

ज्या बाजारात एकजिनसी वस्तुचे उत्पादन केले जाते व त्यांची किंमत लक आणि एकद असते उसाचा वालराळा) पुणि स्पष्टी बाजार असे म्हणतात.

* पुणि स्पष्टीची वैशिष्ट्ये किंवा अटी ०-

1) अंसरव्य विक्रीते ०- पुणि स्पष्टीच्या बाजारेहैल उंसरव्य विक्रीते कार्य करत असतात. (ज्याद्या) विक्रेत्याने (अंती) वस्तु विक्रीत्याचे थांबविले उभाले तरीही त्याचा बाजारप्रवर्तवर कोणत्याही स्तकारत्या) परिणाम दिसून घेन नाही म्हणुन अंसरव्य विक्रीते हे पुणि स्पष्टीच्या बाजारेहैल कार्य कीत असतात.

2) अंसरव्य ग्राहक ०- पुणि स्पष्टीच्या बाजारेहैल जसे अंसरव्य विक्रीते असतात तसेच ग्राहकांची संख्या पण अंसरव्य अभावी लागत. म्हणजेच उद्याद्या) ग्राहकान रेखी करव्याचे थांबविले किंवा जास्तीती रेखी केली तरीही त्याचा फोणत्याही प्रकास्या परिणाम

(3) (4)

बाजारप्रवर्तवर दिसून घेन नाही म्हणुन, पुणि स्पष्टी अरेही वैशिष्ट्या किंवा ग्राहकांची संख्या असरव्य असते.

3) एकजिनसी वस्तु ०-

पुणि स्पष्टीच्या बाजारप्रवर्तवस्तु या सरख्याच सारख्याच प्रकारख्या असतात. म्हणजेच या एकजिनसी असतात. या वस्तुचे स्तम्भाण रेग, रूप, नव, वास, किंवा वस्तुची वांद्याणी ही सारख्याच प्रकारख्यी असते.

4) ग्राहक व विक्रेत्यांना बाजारप्रवर्तवे संपूर्ण ज्ञान ०-

विक्रीता कोणत्या लिमिला वस्तुचे किंती नग पुरविले याचे ज्ञान ग्राहकांना उभाले पाहिजे तसेच कोणत्या) किंमतीला ग्राहक किंती नगाची मागणी करेल याचे ज्ञान विक्रेत्यांना असले पाहिजे. पुणि स्पष्टीच्या बाजारात उभरव्य विक्रेत्यांचो वत्यां अंसरव्य शाहल असतात. म्हणुन त्यांना बाजारप्रवर्तवे संपूर्ण ज्ञान असाव लागते.

5) रेहडीमाही गेलेले ग्राहक शुद्ध मनाने गेले पाहिजे. पुणि स्पष्टीच्या बाजार ज्याठ किंवा असतो. तेशील ग्राहक अरेहीमाही शुद्ध मुनाने गेलेला असावा. म्हणजेच इतर गोविंदांचा त्या ग्राहकांत्या मनावर कोणत्याही स्तकारत्या परिणाम ज्ञालेला नसावा। उदा:-

6) जाहिरान

उद्योग संस्थाना मुळ प्रवेश ०- पुणि स्पष्टीच्या बाजारप्रवर्तवे अजेत उद्योग संस्थान। मुळ प्रवेशाची संघी असते कोणत्याही उद्याक्षाची किंवा उद्योजक आपली वस्तु बाजारप्रवर्तवे

क्षाणुन वस्तु पिले शक्तो त्यामुळे बाजारात कोणत्याही विक्रेत्याना व कोणत्याही उद्योग संस्थाना मुळ प्रवेश असमो.

④ वस्तुची एक्य किंमत ०-

ज्या बाजारात एकाच प्रकारच्या वस्तुची हक्क किंमत आलाऱ्यांनी जोते मृणालेच किंमतीत कोणत्याही स्फूर्त्या वदल केन्त्रा जात नाही ती वस्तु एकाच किंमतीला विकल्प जोते घेरदीकार घेशकी करे अथवा न करे या हृष्टीकोनातुन वस्तुची किंमत आलाऱ्यांनी जोते त्या बाजाराला मुळ स्पृष्टी बाजार असे मृणातात.

करीन सर्व वैशिल्ये किंवा असी ज्या बाजारपेठेन मुळ केल्या जातात त्या बाजाराला मुळ स्पृष्टी बाजार असे मृणातात. वरीन जरी मुळ स्पृष्टीचे वैशिल्ये असले नवीची सद्याच्या स्थितीला असी वैशिल्ये असणारे बाजार आपल्या हृष्टीस दीसत नाही किंवा अनुभवास घेत नाही. मृणजे मुळ स्पृष्टीचा बाजाराला काल्पनीक बाजार असे मृणातात.

* मुळ स्पृष्टीचे शुद्ध स्पृष्टी यांतील फरक ०-

मुळ स्पृष्टी :- मुळ स्पृष्टी मृणजे असा बाजार की जी मुळ स्पृष्टीचा वैशिल्यावर कार्य करतो. त्या बाजारास मुळ स्पृष्टी बाजार असे मृणातात.

या बाजारपेठेने ग्रहक व विक्रेत्यांची संख्या अंमरव्य असेते. एथाद पिण्ठेना वस्तु विक्रेत्यांचे आवश्यक निवारण एथाद ग्रहक वस्तु घेरदी करण्याचे थोळविले किंवा जास्तीची घेरदी केली तरीची या बाजारपेठेकर कोणत्याही

प्रकारच्या पिण्ठाम ठेत नाही. कारण या बाजारपेठेचे वैशिल्ये आहे की अंमरव्य ग्रहक, अंमरव्य विक्रेता या बाजारपेठेतील वस्तु उलजिनसी असतात. रेग, रूप, वास, यव इत्याही मारव्याचा प्रकारचे असतात. या उलजिनसी एकमारव्याचा वस्तुची किंमती मागणी व पुरव्या वर्णन दरते. एक विक्रेता किंवा एक ग्रहक वस्तुच्या किंमतीवर प्रभाव पाडु शक्त नाही.

मुळ स्पृष्टीचे बाजाराचे वरीन पैशिल्ये जरी असली तरीची आजच्या जगात असी वैशिल्ये अभणारे मुळ स्पृष्टीचे बाजार वास्तवात किंवा मत्यळात आढळून येत नाही. कारण मुळ स्पृष्टीचे बाजार आपाचे काल्पनीक बाजार असे भेंडविले येते. आपण अशा बाजाराची फरक काल्पना येत शक्तो.

② शुद्ध स्पृष्टी :-

ज्या स्पृष्टील मल्लेदारीचा अंबा ही नसनो. अशी स्पृष्टी मृणजे शुद्ध स्पृष्टी होय. प्राव्यापक चौंबरनीन यांनी शुद्ध स्पृष्टीची काल्पना मांडली. प्रा. संवशील चौंबरनीन शांत्या सते ०- ज्या स्पृष्टील मल्लेदारीचा नवलेश ही नसनो व मल्लेदारीचा अंबा ही नसनो असी स्पृष्टी मृणजे शुद्ध स्पृष्टी असू.

मल्लेदारीन मल्लेदाराचे वस्तुच्या पुरव्यावर व वस्तुच्या किंमतीवर संभूषण नियंत्रण असते. पंतु, शुद्ध स्पृष्टी मृणजे मल्लेदारीचा लवलेश ही नसनो होय. त्यामुळे शुद्ध स्पृष्टील उत्पादकाची किंवा विक्रेत्याचे वस्तुच्या पुरव्यावर व वस्तुच्या किंमतीवर नियंत्रण नसत. शुद्ध स्पृष्टी हा मुळ स्पृष्टीचा एक अविकाज्य दृष्ट लाई. मुळ स्पृष्टीचे शुद्ध स्पृष्टी या दोघात जरी फरक केला असना. तरीची ढोबळ मनाने शुद्ध स्पृष्टीचा भगवेश घुणी स्पृष्टी केला जातो.

(6) ८

Page No.
Date

म्हणुन पूर्ण स्पष्टीतीन काहि वैशिल्ये शुद्ध स्पष्टेनि
आल्लतात. अंसरव्या घाठ, अंसरव्या विक्रीते, मुळ प्रेवज
व निःमिन, खण्या किमत वरीन प्रमाणे. पूर्ण स्पष्टी
व शुद्ध स्पष्टी ज्ञानीन करकु ओऱ्पट ज्ञाने आहे.

* पूर्ण स्पष्टी वस्तुची किंमत निष्ठीती क्षी देणे

पूर्ण स्पष्टी वस्तुची किंमत देवित असेताना
मागणी आणि पुरव्याचा उक्तीतीन विचार लगवा
लागतो. परंतु काहि अधिकास्त्रहायाच्या मते वस्तुची
किंमत मागणीपर्यंत ठरते असेच सोगण्यात आले.

जेण्हांन्स या अश्विकास्त्रहायात्या मते वस्तुची किंमत ही
केवळ मागणीपर्यंत ठरत नर प्रा. रिकॉर्ड चाच्या
मते वस्तुची किंमत ही केवळ पुरव्यापर्यंत ठरते
असे प्रतिपालन करण्यात आले. परंतु, या दोंद्याची
ही विचारभरणी दुकीची वरविष्यात आलीकारण।
जेण्हांन्स हा फक्त मागणीचा त्रायांकिकाहेत्या लिप्या
पुरव्याचा विचार ठरतो देव वेद्यादी उक्तीतीन विचार
ठरतात. परंतु डॉ. माझनिने असे दासुन दिले की
वस्तुची किंमत केवळ पुरव्यापर्यंत उक्तीतीन मागणीपर्यंत
ठरत नाही तर ती मागणी आणि पुरव्या या दोंद्यानवर्यंत
ठरत. म्हणुन डॉ. माझनि नेहमिहू लंगण्यासहि फात्रीया
हवा दिले आहे.

ज्यात प्रमाणे कापड कापताना कात्रीच्या
दोन्ही पात्याच्या वापर त्रावा गलाशतो त्याप्रमाणे
किंमत निष्ठीती महाये मागणी व पुरव्या देव दोन्ही घट्या
तिनकीच महत्वाची आहेत. कात्रीच्या एका पात्याने
कापड कापता येणार नाही त्याच्याप्रमाणे वस्तुचा पुरव्या
उक्ता. मागणी वा एका घट्याने वस्तुची किंमत

(7) ९

Page No.
Date

ठरविता येणार नाही म्हणुन डॉ माझनि चाच्या मते पूर्ण
स्पष्टीत मुळ्य निष्ठीती ही वस्तुची मागणी व पुरव्यापर्यंत
62त.

1) वस्तुची मागणी ०-

वस्तुमध्ये मानवी मरजा पूर्ण करण्याची
शक्ती असते. त्या वात्सलीम उपयोगिता स्थाने जाते या
उपयोगीतेमुळ वस्तुला घाठाळुन मागणी रेते. मागणी
आणि किंमत याच्यातीन संबंध व्याप्त स्वरूपाचा असते.
किंमत कमी ज्ञानी की मागणी वाढते आणि किंमतीत पाढ
ज्ञानी की मागणी घटते.

2) वस्तुचा पुरव्या ०-

वस्तुचा पुरव्या ए उत्पादक फरित असतो.
उत्पादक वस्तुचा पुरव्या उत्पादक फरताना नफ्याचा विचार फरित
असतो. त्यामुळेच उत्पादकाळुन करण्यात येणारा पुरव्या
किंमतीशी संबंधी असतो. किंमत व पुरव्या याच्यातीन
संबंध समावृत्तप्रस्था असतो. वस्तुची किंमत वाढल्यास
पुरव्याही वाढते.

3) मागणी व पुरव्याचा उक्तीतीन विचार ०-

पूर्ण स्पष्टीच्या बाजारात वस्तु किंमत ही
वस्तुची मागणी व पुरव्यापर्यंत ठरते. त्यामुळे वस्तुच्या
मागणी व पुरव्याच्या उक्तीतीन विचार करणे फायद्याचे व्यवहा.

कोटक ९-

८

१

Page No.
Date

संख्या	क्रिमत	व्यक्त वस्तुची मागणी	शम वस्तुचा पुरवठा
१	५	१	५०
२	६	२	६०
३	३	३	३०
४	२	४	४०
५	१	५	५०

* कोवळकाचे स्पष्टीकरण :-

वरील कोवळकात वस्तुची क्रिमत १०२
 असताना वस्तुची मागणी द्या ५ नगाची घेते तर
 पुरवठा द्या ७५ नगाचा घेतो म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा
 कमी घेतो काळी पिळेच्यांना किंवा उत्पादकाकाराऱ्याचे
 क्रिमत पश्वडत नसल्यासुले वस्तुची क्रिमत द्या वाढीपेक्षा
 जाते म्हणून काई पिळेने वस्तुची क्रिमत २२५पये घरताना
 २४५पये क्रिमत असताना मागणी द्या ५ नगाची घेते तर
 पुरवठा द्या २२५चा घेतो अजुनहि काई पिळेच्यांना
 २४५पये पश्वडत नसल्यासुले वस्तुची क्रिमत द्या ४२५पये
 घरताना ५२५पये वस्तुची क्रिमत असताना मागणी द्या
 १२५ नगाची घेते तर पुरवठा द्या ५ नगाचा असलो
 म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो द्या क्रिमत
 थाळ्याना पश्वडत नाही म्हणुने पिळेने क्रिमतीत अल्पशी
 घट जेणी असना ४२५पये वर्जन वस्तुची क्रिमत उ२५पये
 केली असता मागणी द्या ३ नगाचा घेते व पुरवठा द्या
 ३२५ नगाचा घेतो म्हणजे ३२५पये क्रिमत पश्वडणारी असते
 म्हणुन ३२५पये पुरवठी क्रिमत द्या समतोल क्रिमत
 अर्थो निश्चीन केले जाते. म्हणुन खणि स्पष्टेसि वस्तुची
 क्रिमत द्या मागणी व पुरवठ्यावरून घेते.

आकृती

९

१०

११

१२

Page No.
Date

या

अ १ २ ३ ४ ५ ६ ७

मागणी व पुरवठा

आकृतीचे स्पष्टीकरण :-

वरील आकृतीने आकृ अस्तावर मागणी व पुरवठा
 द्याविलेली आहे. आणि उदय या अस्तावर वस्तुची
 क्रिमत द्याविलेली आहे. पण द्या पुरवठा वळ क्रिमतीत
 क्रिमतीत वाढ होताना पुरव्यात वाढ द्याविनो. तर
 मम द्या मागणी वळ क्रिमतीत वाढ व होताना मागणी
 द्याविनो. पण व मम द्ये होणी वळ परस्परांना
 स बिंदूत घेऊन त. स बिंदूत घेऊन त. स बिंदूत मागणी व पुरवठ्याच
 मैल द्यातला जातो. म्हणून स बिंदूत घेऊन त. स बिंदूत मागणी व
 पुरवठ्या घेऊन त. स बिंदूत मागणी व पुरवठ्याच
 क्रिमत निश्चीती होते.